



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-मध्य उप-विभाग

वर्ष ४, अंक ४९]

गुरुवार, सप्टेंबर ६, २०१८/भाद्र १५, शके १९४०

[पृष्ठे ४, किंमत : रुपये ४.००

असाधारण क्रमांक ५७

प्राधिकृत प्रकाशन

विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई

वस्तु व सेवा कर भवन, माझगांव, मुंबई ४०० ०१०, दिनांक ६ सप्टेंबर २०१८

अधिसूचना

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५.

क्रमांक एमआरपीएस/एएमडी-२०१५/१ए/१५/प्रशा-८.-शासन निर्णय क्र. संकीर्ण २०१५/प्र.क्र.३६०/प्रशासन-१, दिनांक १४ सप्टेंबर २०१५ च्या परिच्छेद ३ सह महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ (२०१५ चा महा. ३१) च्या कलम ३ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, याद्वारे, अधिसूचना क्र. एमआरपीएस/एएमडी-२०१५/१ए/१५/प्रशा.८, दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ मध्ये खालील सुधारणा करित आहे, म्हणजेच :-

उक्त अधिसूचनेतील अनुसूची मध्ये,-

(१) www.mahavat.gov.in हे शब्द जेथे जेथे येतील तेथे तेथे www.mahagst.gov.in हे शब्द दाखल करण्यात येत आहेत ;

(२) अनु.क्र.(१) मध्ये,-

(क) स्तंभ (४) मध्ये,-

(एक) खंड (अ) मध्ये, “ नोंदणीसाठी रुपये ५००० इतके ई-शुल्क ” या शब्द आणि अंकांनंतर “ आणि तेथे महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्यां यावरील कर अधिनियम, १९७५ अंतर्गत नोंदणी शुल्क नाही. ” हे शब्द आणि अंक दाखल करण्यात येत आहेत ;

(दोन) खंड (ब) मध्ये “ सुरक्षा ठेव ” या शब्दां ऐवजी “ प्रतिभूती ठेव ” हे शब्द दाखल करण्यात येत आहेत ;

(ख) स्तंभ (५) मध्ये, “ विक्रीकर अधिकारी, नोंदणी ” हे शब्द जेथे जेथे आले असतील, तेथे तेथे “ संबंधित नोडल विभागाचा विक्रीकर अधिकारी ” हे शब्द दाखल करण्यात येत आहेत ;

(३) अनु. क्र. (२) मध्ये, स्तंभ (५) मध्ये, “ विक्रीकर अधिकारी, मध्यवर्ती भांडार कक्ष ” या शब्दां ऐवजी “ संबंधित नोडल अधिकारी ” हे शब्द दाखल करण्यात येत आहेत ;

(४) अनु. क्र. (३) मध्ये,-

(क) स्तंभ (२) मध्ये “ केंद्रिय विक्रीकर कायदा, १९५६ ” या शब्दां आणि अंकांनंतर “ आणि महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकऱ्यां यावरील कर अधिनियम, १९७५ ” हे शब्द आणि अंक दाखल करण्यात येत आहेत ;

(ख) स्तंभ (४) मध्ये, “ (१) विहित वेळेत ई-विवरणपत्र दाखल ” या शब्दांनी सुरू होणाऱ्या आणि “ रुपये ५००० एवढे शुल्क लागू आहे ” या शब्दांनी संपणाऱ्या भागाऐवजी पुढील दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :-

(१)

“(अ) महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम व केंद्रिय विक्रीकर अधिनियम यांसाठी :

(१) विहित कालावधीत दाखल केल्यास निःशुल्क असेल.

(२) विहित कालावधीनंतर एक महिन्याच्या आत दाखल केल्यास विलंब शुल्क रु. १००० लागू आहे.

(३) विहित कालावधी पासून एका महिन्यानंतर दाखल केल्यास विलंब शुल्क रु. ५००० लागू आहे.

(ब) व्यवसायकर अधिनियमासाठी :

विहित कालावधीमध्ये किंवा त्यापूर्वी दाखल न केल्यास विलंब शुल्क रु. १००० लागू आहे.”;

(क) स्तंभ (५) मध्ये, “ helpdesk@mahavat.gov.in या मदत कक्षाच्या ई-मेल वर तक्रार नोंदवू शकतात ” हे शब्द जेथे जेथे येतील तेथे तेथे “ www.mahagst.gov.in या संकेतस्थळावर किंवा थेट संबंधित नोडल अधिकाऱ्याकडे किंवा विभागाने पुरविलेल्या मदत दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात.” हे शब्द दाखल करण्यात येत आहेत.

(५) अनु. क्र. ४ मध्ये,—

(क) स्तंभ (२) मध्ये, सध्या अस्तित्वात असलेल्या भागाऐवजी खालील दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच:—

“ महाराष्ट्र कोषागार नियमावली विहित करण्यात आलेल्या चलनामध्ये नमुना एमटीआर-६ मध्ये विभागाच्या www.mahagst.gov.in या संकेतस्थळावरून व्यापारी ई-भरणा करू शकेल.”

(ख) स्तंभ (५) मध्ये, सध्या अस्तित्वात असलेल्या भागाऐवजी खालील दाखल करण्यात येत आहे, म्हणजेच :—

“ ह्या सेवेत काही अडचणी आल्यास व्यापारी विभागाच्या www.mahagst.gov.in या संकेतस्थळावर किंवा थेट संबंधित नोडल अधिकाऱ्याकडे किंवा विभागाने पुरविलेल्या मदत दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात. तदनंतर पदनिर्देशित अधिकारी (उप आयुक्त, सहायक आयुक्त, विक्रीकर अधिकारी) यांचे मार्फत तक्रारींचे निवारण केले जाते.”

राजीव जलोटा,

विक्रीकर आयुक्त,

महाराष्ट्र राज्य, मुंबई.

COMMISSIONER OF SALES TAX, MAHARASHTRA STATE

GST Bhavan, Mazgaon, Mumbai 400 010,
dated the 6th September 2018.

NOTIFICATION

THE MAHARASHTRA RIGHT TO PUBLIC SERVICES ACT, 2015.

No. MRPS/AMD-2015/1A/15/ADM – 8.— In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 3 of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 (Mah. 31 of 2015) read with para 3 of the Government Resolution (No. संकीर्ण २०१५/प्र.क्र. ३६०/प्रशासन-१), dated the 14th September 2015 issued by the Finance Department, the Commissioner of Sales Tax, Maharashtra State, hereby amends the Notification No. MRPS/AMD-2015/1A/15/ADM-8, dated the 26th February 2018 as follows, namely :—

In the said Notification, in the Schedule,—

(1) for the words “*www.mahavat.gov.in*” wherever they occur, the words “*www.mahagst.gov.in*” shall be substituted.

(2) in Sr. No. (1),-

(a) in column (4),-

(i) in clause (a), after the words and figures “fee is applicable at Rs. 5000” the words, figures, brackets and letters “and there is no Registration fee under the Maharashtra State Tax on Professions, Trades, Callings and Employments Act, 1975 (PT Act)” shall be added;

(ii) in clause (b) for the words “fixed deposit” the words “security deposit” shall be substituted ;

(b) in column (5), for the words “Sales Tax Officer, Registration”, wherever they occur, the words “Concerned State Tax Officer of respective Nodal Division” shall be substituted.

(3) in Sr. No. (2), in column (5), the words “Sales Tax Officer, Central Repository Branch” wherever they occur, the words “Respective Nodal Officer” shall be substituted.

(4) in Sr. No. (3),-

(a) in column (2), after the words, and figures “Central Sales Tax Act, 1956” the words and figures “and the Maharashtra State Tax on Professions, Trades, Callings and Employments Act, 1975” shall be inserted ;

(b) in column (4), for the portion beginning with the bracket, figure and words “(1) Free of cost if filed” and ending with the words “one month from due date.” the following shall be substituted, namely :-

“(A) For MVAT Act and CST Act:

(1) Free of cost if filed before due date.

(2) Late fee at Rs. 1000/- is applicable if filed within one month after due date.

(3) Late fee at Rs. 5000/- is applicable if filed after one month from due date.”

(B) For PT Act :

Late fee at Rs. 1000/- is applicable if not filed on or before due date.

(c) in column (5), for the letters, words and brackets “e-mail ID of the Help Desk (*helpdesk@mahavat.gov.in*)” at both places where they occur, the words and letters “portal of the Department *www.mahagst.gov.in* or directly to the respective Nodal Officer or can call on the Help Line provided by the Department” shall be substituted.

(5) in Sr. No. (4),-

(a) in column (2),-

(i) the words “using his login ID and password” shall be deleted ;

(ii) for the words and figure “in Form 6” the words, letters and figure “in Form MTR-6” shall be substituted ;

(b) in column (5),-

(i) for the letters and words “e-mail ID *helpdesk@mahavat.gov.in* of the Department” the words “on the portal of the Department *www.mahagst.gov.in* or directly to the respective Nodal Officer or can call on the Help Line provided by the Department” shall be substituted ;

(ii) for the portion beginning with the words “by the following Officers:-” and ending with the words “in Large Taxpayer Unit” the words and brackets “through Designated Officers (Deputy Commissioner, Assistant Commissioner, Sales Tax Officer)” shall be substituted.

RAJIV JALOTA,
Commissioner of Sales Tax,
Maharashtra State, Mumbai.